

**We are**

PARTNER OF CHOICE  
CONTINUAL IMPROVEMENT  
SUSTAINABILITY  
EXCITING



Ref. No.: DNIL/L&S/2022/S-17B/24

April 20, 2022

**National Stock Exchange of India Ltd.**  
**Exchange Plaza, 5th floor,**  
**Plot No. C/1, G Block,**  
**Bandra-Kurla Complex**  
**Bandra (E), Mumbai - 400051**  
**Stock Code: DENORA EQ**

**BSE Limited**  
**Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers**  
**Dalal Street,**  
**Mumbai - 400 001**  
**Phone: 022 26598100**  
**Scrip Code: 590031**

**Attn.: The Manager, Listing Dept.**


Dear Sir,

Pursuant Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, we enclose herewith copy of newspaper publication of the following:

Particulars	Date of publication	Name of publication	Language
Notice to shareholders for Transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)	April 20, 2022	Business Standard	English
	April 20, 2022	Tarun Bharat	Marathi

Thanking you,

Yours faithfully,  
For **DE NORA INDIA LIMITED**

  
**Shrikant Pai**  
**Company Secretary**

Encl. as above



(CIN - L31200GA1993PLC001335)

## DE NORA INDIA LIMITED

Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189,  
Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115  
Tel. No.: 0832 6731100 Email: info.dni@denora.com;  
Website: india.denora.com

### NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ('IEPF Rules'), all the shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years, or more shall be transferred to the Demat Account of IEPF Authority.

In this regard, the Company has sent letter dated April 19, 2022 to all the concerned shareholders requesting them to claim their unpaid or unclaimed dividend amount(s). In the event, valid claims for dividend are not received on or before July 30, 2022, in accordance with the procedure prescribed under IEPF Rules, the Company shall proceed to transfer such equity shares to the Demat Account of the IEPF Authority, without giving any further notice. No claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and the shares transferred to the IEPF pursuant to the said IEPF Rules. Further, in terms of Rule 6(3), the Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to Demat Account of IEPF Authority on its website [india.denora.com](http://india.denora.com).

Any person, whose shares and unclaimed dividends have been transferred to the Fund, may claim unclaimed dividends and the corresponding shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, from the fund in accordance with such procedure as prescribed by the said Authority.

For any information/clarification, concerned shareholder may contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. M/s Bigshare Services Private Limited at [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com) or call on 022 62638201/222/223/258.

For DE NORA INDIA LIMITED

Sd/-

**Shrikant Pai**  
Company Secretary

Date: April 19, 2022  
Place: Kundaim-Goa

Published in Business Standard  
on April 20, 2022



डी नोरा इंडिया लिमिटेड

सीआयएन एन३१२००जीए

११९३ पीएनबी००१३३५

रजि. कार्यालय : प्लॉट नं. १८४, १८५ व १८६,

कुडई इंडस्ट्रियल इस्टेट, कुडई, गोवा ४०३ ११५

ईमेल: info.dni@denora.com

वेबसाईट: india.denora.com

फोन: ०८३२ - ६७३१५००

### भागधारकांना सूचना

इक्विटी शेअर्सचे गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे स्थानांतरण,

कंपनीज कायदा २०१३ च्या कलम १२४

(६) नुसार तसेच गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट,

ट्रान्सफर व रिफंड) नियम २०१६, ज्यामध्ये

वेळोवेळी दुस्तती करण्यात आली त्यानुसार

(आयईपीएफ नियम) याद्वारे सूचना देण्यात

येते की, असे शेअर्स ज्या संदर्भात सलग सात

वर्षासाठी किंवा जास्त जे लाभांश देण्यात आले

नाहीत किंवा त्या संदर्भात दावा केला गेला

नाही ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट

खात्यामध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

या संदर्भात सदर कंपनीने दिनांकित १९

एप्रिल, २०२२ पर सर्व संबंधित भागधारकांना

पाठविले असून त्यांना न दिलेल्या रक्कमेचा

दावा किंवा दावा न केलेल्या लाभांश रक्कम

(रक्कमाचा) यांचा दावा करण्याची विनंती

केली आहे. जर, जुलै ३०, २०२२ रोजी किंवा

तत्पूर्वी लाभांशासाठीचे वैध दावे प्राप्त झाले

नाहीत तर आयईपीएफ नियमांच्या अंतर्गत

उल्लेखित प्रक्रियेनुसार सदर कंपनी पुढील

कोणतीही सूचना न देता असे इक्विटी शेअर्स

आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यामध्ये

स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने कृती करील.

सदर आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ

यांच्या दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम व

शेअर्स स्थलांतरित केल्यावर सदर कंपनीविरुद्ध

कोणताही दावा करता येणार नाही, तसेच

नियम ६(३) अनुसार सदर कंपनीने असे

भागधारक व आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट

खात्याकडे स्थलांतरित होण्यास देय असलेल्या

शेअर्सची पूर्ण माहिती आपल्या वेबसाईट :

india.denora.com वरती अपलोड केली आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांचे शेअर्स व दावा न

केलेले लाभांश जर सदर निधीकडे स्थलांतरित

करण्यात आले तर सदर प्राधिकरणाने जी

प्रक्रिया उल्लेखित केली आहे त्याचा अवलंब

करून सदर व्यक्ती आयईपीएफ प्राधिकरणाकडे

स्थलांतरित करण्यात आलेले दावा न केलेले

लाभांश व संबंधित शेअर्स तसेच अशा

शेअर्सवरील सर्व जमा झालेले लाभ यांचा दावा

सदर प्राधिकरणाकडे करू शकतात.

कोणत्याही माहितीसाठी/स्पष्टीकरणासाठी

संबंधित भागधारकांनी सदर कंपनीचे निबंधक

व ट्रान्सफर एजंट म्हणजे मेसर्स बिगशेअर

सर्किलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी

investor@bigshareonline.com वरती

संपर्क करू शकतात किंवा कॉल करा ०२२

६२६३८२०१/२२२/२२३/३५८.

दिनांक - १९ एप्रिल, २०२२

स्थळ: कुडई-गोवा

डी नोरा इंडिया लिमिटेडसाठी

श्रीकांत पै

कंपनी सचिव

Published in Tarun  
Bharat on April 20, 2022